

101.6 mm

280 mm

पे इन स्लिप

शाखा
तारीख

एसबी सीए सीसी आरडी टीडी ओडी टर्म लोनच्या क्रेडिटसाठी

खाते क्रमांक

पैन क्रमांक

₹. 50,000 किंवा त्यापुढे अधिक रोख रकम जमा करण्यासाठी पैन क्रमांक अनिवार्य आहे.

फॉर्म 60

नाव

	रु.	पैसा
एकूण		
शब्दामध्ये		

ठेवीदाराची स्वाक्षरी
कृपया अटींसाठी ओव्हरलीफ पहा

बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी.

पे इन स्लिप

जना स्मॉल फायनान्स बँक
(शेड्यूल्ड कमर्शियल बँक)

कृपया स्थानिक, आउटस्टेशन चेक आणि रोख रकमेसाठी स्वतंत्र स्लिप वापरा

एसबी सीए सीसी आरडी टीडी ओडी टर्म लोनच्या क्रेडिटसाठी

खाते क्रमांक

पैन क्रमांक

फॉर्म 60

दूरध्वनी

नाव

चेक डीडी ची माहिती

अक्षरा मध्ये

ठेवीदाराची स्वाक्षरी

ट्रान्झॅक्शन आयडी क्र.

प्रविष्ट केले

सत्यापित

सर्व चेक क्रॉस केले पाहिजेत.
कृपया चेकच्या मागे तुमचा खाते क्रमांक आणि नाव लिहा.

रोख ठेव	Rs.	P
2000 x		
500 x		
200 x		
100 x		
50 x		
20 x		
10 x		
5 x		
नाणी		
एकूण		

तारीख:

ठेव रक्कम:

उद्देश

मी याची पुष्टी करतो की ही रोख रक्कम नोकरीच्या ऑफरचे पेमेंट, लॉटरी विजेत्याच्या बक्षिसासाठी दावा, भेटवस्तू किंवा वारसाहक्क यासाठी जमा करण्यात आलेली नाही.

ठेवीदाराची स्वाक्षरी:

ठेवीदाराचे नाव:

संपर्क क्रमांक

खातेधारकाशी नाते:

इतर सूचना

- कृपया तुमची पासबुक दर महिन्याला एकदा अपडेट करून घ्या.
 - कृपया तुमचे खाते तपशील व इंटरनेट बँकिंगची माहिती इतरांना उघड करू नका. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड एटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मोबाईल बँकिंग कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती.
 - सर्व शुल्क अटी वेळोवेळी बदलण्याच्या अधीन आहेत. अधिक माहितीसाठी कृपया बँकेच्या www.janabank.com या वेबसाइटला भेट द्या.
 - 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेसाठी, कृपया तुमचा पैन क्रमांक नमूद करा किंवा फॉर्म 60 ची स्वाक्षरी केलेली प्रत सादर करा.
- जमा पावतीवरील तपशील अवृक आहेत आणि चेक/दस्तावेज/रोख रक्कम यांच्या तपशीलांशी जुळतात की नाही याची ग्राहकाने खात्री करणे आवश्यक आहे
- खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, संदिग्ध योजनांपासून सावध राहा.

अटी

ही पे-इन स्लिप फक्त एक मेमोरेंडम ऑफ डिपॉझिट आहे.

जमा शहरातील इतर बँकांवर दिलेले व्यवहार संबंधित शहरासाठी लागू असलेल्या क्लिअरिंग हाऊसच्या निर्देशानुसार क्लिअरिंगसाठी पाठवले जातील.

जमा शहराबाहेरील देय आयटम्स वसुलीसाठी पाठवले जातील.

जमा करण्यासाठी आयटम्स स्वीकारताना, बँक केवळ ठेवीदाराच्या वतीने वसुली एजंट म्हणून कार्य करते आणि अशा आयटमांच्या वसुलीबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाही.

सर्व जमा आयटम्स बँक केवळ या अटीवर स्वीकारते की ठेवीदार त्यावरील सर्व स्वाक्षऱ्या आणि अधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रामाणिकतेची, वैधतेची आणि अचूकतेची पूर्ण जबाबदारी घेतो.